

मला समाविष्ट करा
बहू दिव्यांगता किंवा
बधिरांधता असलेल्या मुलाचा
आवाज

भागीदारी ने तयार केलेले:

जून २०२०

Perkins SCHOOL
FOR THE
BLIND



Tanne
Schweizerische Stiftung für Taubblinde
Sinne öffnen, Dialog ermöglichen

माझ्याकडे बघा !

मीसुद्धा इथे आहे

एक मूल, एक माणूस ... अगदी तुझ्यासारखा

माझ्या अपंगत्वाकडे बघू नका, माझ्याकडे बघा

मलाही स्वावलंबी आणि स्वतंत्र व्हायचे आहे

मला कदाचित शिकण्यासाठी वेळ लागेल आणि माझी एक विशिष्ट

पद्धत आहे

पण प्रत्येक दिवसागणिक मी अधिक शिकेन


चला आपण एकत्र काम करूया, माझ्याबरोबर या

आणि माझ्यामध्ये असणाऱ्या क्षमता समजून घेऊया...



नमस्ते! मी एक मूल आहे.
मी कुटुंबाचा एक भाग आहे
आणि माझ्यासारखी कुटुंबे
जगात सर्वत्र आहेत. माझी
आई म्हणते की मला
व्यवस्थित दिसत नाही, मला
थोडे फार ऐकू येते, आणि
कुठलीही वस्तू मुठीत
पकडणं मला खूपच कठीण
वाटते... आणि:

श्रवण यंत्र लावलेले लहान मूल
आईच्या मांडीवर आहे आणि
दोघे एकमेकां कडे बघून हसत
आहेत



मी कौटुंबिक कार्यात सामील व्हायला इच्छुक आहे. मी देखील बरीच मदत करू शकतो. मला इतर मुलांबरोबर एकत्र राहायला आवडते. मला कौटुंबिक समारंभ आणि स्थानिक सण आवडतात. मी पंप चालवून पाणी भरू शकतो. आजोबानी त्यांच्या सायकलवर बांधलेल्या बास्केटमध्ये बसून मी फिरू शकतो. मी तुमच्याबरोबर बऱ्याच गोष्टी करू शकतो!

मुलगी आणि प्रौढ दोघे एकत्र विहिरीचे पाणी काढताना

मी माझ्या कुटुंबात आणि माझ्या समाजात सहभागी होऊ शकतो!

मला माझ्या घरातील आणि आसपासच्या गोष्टींसह
खेळायला आवडते. कृपया माझाहि हात पोहोचेल अशा
ठिकाणी खेळणी ठेवा. मला विशेषतः इतर मुलांसोबत
खेळायला आवडते. जेव्हा माझे भाऊ व बहीण
जवळपास खेळतात तेव्हा मला हे आवडते आणि मला
त्यांच्यात सामील व्हायला आवडते.

मी खेळू शकतो!



एक मुलगा आणि मुलगी
एकमेकांचे हात धरून
हॉपस्काच खेळत आहेत.

चष्मा लावलेले लहान मुल मोठ्या टब मध्ये
बसून एक खुळखुळा हातात धरून वाजवत
आहे.

मी संवाद साधू शकतो!



मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे - जसं तुमच्यासाठी. माझ्याशी बोला, संपर्कात राहा, खेळा आणि माझी प्रतिक्रिया बघा. माझी भाषा शिकण्याचा प्रयत्न करा, मी तुमची भाषा शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चला एकत्र मजा करूया!

मुल आणि आजी जमिनीवर समोर पालेभाज्यांचे ताट घेऊन बसले आहेत. भाजी बनविण्याकरिता ते एकत्र पानांचे देठ मोडत आहेत.



मी नेहमीच शिकत असतो ...जरी ते लहान टप्प्यात असले तरीही. जेव्हा मी गोष्टींना स्पर्श करू शकतो तेव्हा त्या कशा वापरायच्या हे मला समजतं. मला स्वतः हून गोष्टी करण्यासाठी भरपूर सराव आणि भरपूर वेळ लागतो. मी दररोज अनुसरण करू शकतो असा नियमित दिनक्रम नक्की करून आपण मला शिकण्यास मदत करू शकता. आणि इतर मुलांप्रमाणेच, होय, मी देखील शाळेत जाऊ शकतो!

मी शिकू शकतो!

स्पर्श करून पालक आणि मूल संभाषण करतात. पालक जमिनीवर बसलेली आहे आणि मूल तिच्या पायांवर उताणं झोपलेला आहे व त्याला पालकाच्या पायाचा आधार आहे. पालक आणि मूल एकमेकांसोबत हाताने टाव्या वाजवत आहेत.

माझ्यावर प्रेम करणे खूप सोपे आहे...आणि मी देखील तुमच्यावर प्रेम करतो

माझ्यासह, प्रत्येक मुलास प्रेम आणि काळजी आवश्यक आहे! मला व्यक्त करणं अवघड आहे, परंतु मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि आपण माझ्यावर प्रेम करता आणि माझी काळजी करता हे मला दर्शवणं आवश्यक आहे. मला तुमचे प्रेम जाणवते.



लक्षात ठेवा: मी एक मूल आहे - एक मौल्यवान भेट

वडिलांनी बाळाला जवळ धरले आहे व मुलाच्या गालाचा मुका घेत आहेत.



भाऊ आणि बहीण एकमेकांना मिठी मारून हसत आहेत.

मी सर्व मुलांप्रमाणे आनंद आणि शक्यता, आणि खोडकरपणा आणि स्वप्नांनी परिपूर्ण आहे. आपण मला बघू शकता का? मी येथे आहे, आपल्या समाजात, आपल्या शेजारी. मी एक मुल आहे जो प्रेम, आदर आणि समावेशित होण्याची वाट बघतोय आणि त्याकरिता इच्छुक आहे. आपण माझे कौतुक केले आणि मला प्रोत्साहित केले तर समाजातील इतरही तेच करतील! एकदा माझ्यासारखं मूल होतं. ती मोठी झाली आणि ती हेलन केलर नावाची एक प्रसिद्ध स्त्री झाली, आणि ती म्हणाली, “एकटेच आपण इतके थोडे करू शकतो; एकत्र आपण बरेच काही करू शकतो.” माझ्याकडे खूप स्वप्ने आहेत- ती पूर्ण करण्यात

तुम्ही मला मदत कराल का?